

पंजीकृत बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना /
लोकसेवा केंद्राना आर्थिकदृष्ट्या सुदृढ व बळकट
करण्याकरीता द्यावयाच्या विविध सवलती

शासन निर्णय

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,
शासन निर्णय क्रमांक -संकीर्ण २००३ / प्र.क्र.३०६/ प्रशासन ४
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक:- २९ मे, २००३

वाचा - शासन निर्णय रोजगार व स्वयंरोजगार विभाग इ.रोस्वरो-२००२ प्र.क्र.२६७/ रोस्वरो १,
दि. १७.८.२००२

प्रस्तावना: -

शासनाने ऑक्टोबर २००० मध्ये रोजगार व स्वयंरोजगार कार्यक्रमाविषयी सर्वसमावेशक व सर्वस्पर्शी धोरण आखलेले आहे. याद्वारे आधुनिकीकरण व यांत्रिकीकरण व त्याचप्रमाणे संगणिककरण यामुळे पारंपारिक/ औपचारीक स्वरूपाच्या नोक-या / रोजगार कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने शासनाने पंजीकृत बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना व लोकसेवा केंद्राना विविध सवलती देण्याची व त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्याचे धोरण आखलेले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी रोजगार व स्वयंरोजगार विभागाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. शासनाच्या धोरणानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने व उद्योग विभागांतर्गतचे अन्य महामंडळे आणि जिल्हा उद्योग केंद्रे याद्वारे पंजीकृत बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्था व लोकसेवा केंद्रे यांना कोणत्या सवलती देता येतील याबाबत शासन स्थरावर विचार चालू होता.

ज्या बेरोजगारांची सेवायोजन कार्यालयांमध्ये नोंदणी झाली आहे अशा बेरोजगारांच्या सहकारी सेवा संस्था सहकार कायद्याखाली पंजीकृत होवून रोजगार व स्वयंरोजगार विभागाने पुरस्कृत केल्या आहेत त्या संस्थांना क्षमतेप्रमाणे, कामाचे दर्जाचे बाबतीत तडजोड न करता कामे हस्तांतरीत करणे व सुपूर्द करणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे.

शासन निर्णय:-

पंजीकृत बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना / लोकसेवा केंद्राना आर्थिकदृष्ट्या सुदृढ करण्याची कार्यवाही करण्यात यावी. असा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतची कार्यवाही रोजगार व स्वयंरोजगार विभागाने १७ ऑगस्ट २००२ रोजी (शा.नि., क्रमांक रोस्वरो २००२/प्र.क्र. २६७/रोस्वरो-९) निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्वानुसार करण्यात यावी.

दैनंदिन कामाच्या सेवा बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थाना / लोकसेवा केंद्रांना हस्तांतरीत करण्याबाबत.

जी कामे साधारणतः कंत्राटी पध्दतीने बनविण्यात येतात त्यातील काही कामे स्वयंसहाय्यता गट, पंजीकृत बेरोजगारांच्या सहकारी संस्था / लोकसेवा केंद्र यामध्ये काम करणा-या व्यक्तींना त्यांच्या कुवतीनुसार देता येतील. अशा कामांची यादी उदाहरणाने खाली नमूद केल्याप्रमाणे आहे.

१. कुरियर सेवा
२. पाणीपट्टी / भाडेपट्टी वसुली करणे
३. पाण्याचे मिटर रिडींग घेणे
४. औद्योगिक क्षेत्रांत अंतर्गत रस्त्यांवरील दिवे लावणे व बंद करणे
५. कार्यालयाची साफसफाई करणे
६. प्लंबिंग कामे
७. विद्युत कामे
८. सुतार काम
९. वेत काम
१०. रंग लावणे
११. पेस्ट कन्ट्रोलची कामे
१२. लहान सहान दुरुस्त्या
१३. अल्पोपहार सेवा इत्यादी.

वर नमूद केलेल्या कामाव्यतिरिक्त इतर कोणत्या प्रकारची कामे देता येतील याचा साकल्याने परिस्थितीची वस्तुनिष्ठ जाण ठेवून विचार व्हावा व एक समग्र यादी बनविण्यात यावी. अशी यादी करून ती कामे स्वयंसहाय्यता गट पंजीकृत संस्थेतील केंद्रातील बेरोजगार युवक / युवतींकरिता व पंजीकृत बेरोजगार सहकारी संस्थाकडून त्यांच्या क्षमतेनुसार करून घेण्यात यावी. त्यांच्या सेवेचा दर्जा उत्कृष्ट राहिल याची काळजी घेण्यात यावी व सदर संवेवर सध्या होणा-या खर्चापेक्षा जास्त खर्च होणार नाही याची दक्षता घ्यावी.

पंतप्रधान रोजगार योजनेअंतर्गत प्रशिक्षण

पंतप्रधान रोजगार योजनेअंतर्गत स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जाते स्वयंसहाय्यता गट पंजीकृत संस्थेतील / केंद्रातील बेरोजगार युवक / युवती यांना त्यांच्या क्षमतेनुसार प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात यावी.

कार्यालयीन साफ सफाई स्वच्छतेची कामे करण्याबाबत

जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व उद्योग विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाअंतर्गत असलेली इतर महामंडळे यांच्या कार्यालयामध्ये साफसफाई व स्वच्छतेची कामे

करण्यासंबंधीत नियुक्त कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर रिक्त होणारी पदे यापुढे भरण्यात येवू नये अशा प्रकारची कामे स्वयंसहाय्यता गट / बेरोजगारांच्यासेवा संस्थांना किंवा लोकसेवा केंद्रांना देण्यात यावी. सदर संस्थांना अशी कामे देतांना या कामावर सद्यःस्थितीत होणा-या खर्चापेक्षा जास्त खर्च होणार नाही व कामात उत्कृष्ट दर्जा राखण्यात येईल याबाबत काटेकोरपणे देखरेख करण्यात यावी. बेरोजगारांच्या सहकारी सेवा संस्था / लोकसेवा केंद्रांना कामे सुपूर्द करतांना अशी शक्यता संभवते की या संस्थेचे सभासद, बचतगट इतर योजनेखाली लाभार्थी असून प्रशिक्षित झाले असतील अशा संस्थांना आवश्यक ती क्षमता / तांत्रिक ज्ञान अस्त्यास या निर्णयाच्याखाली कामे सुपूर्द करण्यास कोणत्याही प्रकारचा प्रत्यवाय नाही.

बेरोजगार अभियंत्यांना विना-निविदा द्यावयाची कामे

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत बेरोजगार अभियंत्यांना विना निविदा रु. २५ लक्षापर्यंतचे काम देण्याबाबत कार्यवाही करित आहे. त्याच अटी व शर्तीच्या अधिन राहून बेरोजगार स्थापत्य व विद्युत अभियंत्यांच्या पंजीकृत सहकारी संस्थांना लागू करण्यात याव्यात. याबाबतीत खालीलप्रमाणे अटी व सवलती राहतील.

अ) अटी.

१. संबंधित पंजीकृत सहकारी संस्थांचे सदस्य अभियंते महाराष्ट्रातील मूळ रहिवाशी असावेत.
२. त्यांनी महाराष्ट्रातील किंवा राज्याबाहेरील अभियांत्रिकी महाविद्यालयातून वा महाराष्ट्र राज्याच्या किंवा इतर राज्याच्या तांत्रिक शिक्षण संचालकांनी मान्यता दिलेल्या तांत्रिक संस्थांमधून पदवी / पदविका प्राप्त केलेली असावी.
३. अशी शैक्षणिक अर्हता प्राप्त केलेल्या पंजीकृत सहकारी संस्थेने कंत्राटदार म्हणून वर्ग ६ व वर्ग डी मध्ये पंजीकरण करून घेणे आवश्यक राहिल.
४. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांप्रमाणे त्यांच्या पंजीकृत सहकारी संस्था या जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रात नांव नोंदणी केलेल्या असाव्यात.
५. ज्या संस्था स्वतःच्या नांवावर कामे घेवून इतरांना कामे देतील किंवा कामे सोडून देतील त्यांची नांवे नोंदणीकृत यादीतून रद्द करण्यात यावीत.


ब) सवलती

१. पंजीकृत करण्यात आलेल्या अभियंत्यांच्या सहकारी संस्थांना कोणत्याही निविदेसाठी बयाणा रक्कम भरण्याची सूट देण्यात आली आहे.
२. नियमाप्रमाणे ठरवून देण्यात आलेल्या अनामत रक्कमेच्या ५० टक्के रक्कम भरण्याबाबत सवलत देण्यात यावी.

तथापि, ५० टक्के रक्कमपैकी कामाच्या अंदाजित किंमतीच्या १ टक्का परंतु कमीतकमी रु. १००/- सुरुवातील वसूल करण्यात यावेत आणि उर्वरित रक्कम त्यांना द्यावयाच्या देयकांतून समप्रमाणात वसूल करण्यात यावी.

३. नोंदणी झाल्यानंतर त्यांना वर्गपात्रेपर्यंतचे एक काम त्यांनी तशा आशयाचा अर्ज केल्यानंतर स्पर्धात्मक निविदा न मागविता अद्ययावत ठेवण्यात आलेल्या विभागीय दरसूचीवर आधारीत अंदाजपत्रकीय दराने ब - १ करारनाम्यात कामाच्या उपलब्धतेनुसार देण्यात यावे.
४. नोंदणी झाल्यानंतर सुरुवातील वर्गपात्रेपर्यंतचे रु. ५ लाखापर्यंतचे एक किंवा ५ लाखापर्यंत एकूण किंमत होईल अशी २/३ कामे निविदा न मागविता अद्ययावत ठेवण्यात आलेल्या विभागीय दरसूचीवर आधारीत अंदाजपत्रकीय दराने ब - १ करारनाम्यात कामाच्या उपलब्धतेनुसार देण्यात यावे. व रु. ५ लक्ष पर्यंतचे एक किंवा नेबढ्या किंमतीची दिलेली कामे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. त्यांना यापुढे एकूण रु. २० लक्ष पर्यंतची कामे स्पर्धेविना देण्यात यावी. विनानिविदा कामे देण्याबाबतची सदर मर्यादा शासनाने त्यात वेळोवेळी बदल केल्याप्रमाणे राहिल.
५. जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शक अधिका-यांनी पंजीकृत बेरोजगारांच्या सेवा संस्था यांची यादी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व इतर महामंडळे आणि जिल्हा उद्योग केंद्रे यांना पाठवावी. रोजगार व स्वयंरोजगार विभागाने तसे आदेश संबंधीत अधिका-यांना निर्गमित करावेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.



(स.मा.निबाळकर)
शासनाचे अवर सचिव

प्रति.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व महामंडळे व विभागप्रमुख.